

ओष्ठ (zusammengez. aus श्वस्य, von स्था mit श्व) 1) m. U. 2, 4. Çint.
2. 6. urspr. die herabhängende Oberlippe (Gegens. श्वर), dann Lippe
 überh. A. K. 2, 6, 2, 41. H. 581. ओष्ठाविवृ मध्यस्त्रे वदत्ता RV. 2, 39, 6. श्व-
 धरेणीष्ठेन, उत्तरेण VS. 25, 2. AV. 10, 9, 14. ÇAT. Br. 1, 8, 1, 14. 10, 1, 8.
 3, 1, 5. द्रवोष्ठै कृपेन्पः M. 8, 282. Suçr. 1, 302, 7, 8. P. 4, 1, 9. Sch. श्व-
 पीष्ठेनश्वर (Oberlippe) Brñc. P. 4, 8, 46. Im comp. kann ein vorange-
 hendes श oder श्व in श्वी aufgehen oder mit diesem zu श्वी verschmelzen
 nach P. 6, 1, 94. Värtt. 5. Vop. 2, 7. सुताष्ठोष्ठ MBa. 1, 6073. श्वाकुचितोष्ठ
 R. 3, 31, 21. बिम्बोष्ठ KATH. 4, 8. Am Ende eines adj. comp. f. श्वा oder
 श्वी P. 4, 1, 55. Vop. 4, 17. बिम्बोष्ठ und बिम्बोष्ठी P., Sch. निकृत्तासोष्ठी
 MBa. 3, 15989. JÄG. 2, 279. करात्तोष्ठी KATH. 20, 108. बिम्बोष्ठी ÇAUT.
 27. श्वोष्ठुपृ die durch Oeffnung der Lippen gebildete Höhlung: संदृष्ट-
 भुपृ MBH. 3, 427. R. 3, 35, 78. श्रस्तकारपरलोष्ठुपृ मुखम् Çik. 182. श्व-
 धरोष्ठ n. die Unter- und Oberlippen, die Lippen: श्वाध्यानामधरोष्ठम्
 (nämlich. करात्ती भवति) AV. Prät. 1, 25 (Sch.: Unterlippe). Dagegen bedeutet
 श्रधरोष्ठ m. die Unterlippe Suç. 1, 114, 19. In den u. श्रधरोष्ठ aufgeföhrt
 Stellen erlaubt der Zusammenhang beide Deutungen, so auch in folg.
 Stellen: बिम्बफलाधरोष्ठाः (gen.) R. 5, 28, 17. सुरुचिरविद्वमसंस्थाधरो-
 ष्ठिः (voc.) MRK. 139, 8. — श्वोष्ठशतक Tit. eines Gedichts Verz. d. B.
 H. No. 586. — Vgl. उत्तरोष्ठ und श्वस्त्रोष्ठ. — 2) f. श्वोष्ठो Coccinia gran-
 dis W. u. A. (बिम्ब) RATNAM. im ÇKD. Vgl. श्वोष्ठोपमफला.

श्वोष्ठक (von श्वोष्ठ) 1) am Ende eines adj. comp. = श्वोष्ठ H. 298. —
2. श्वोष्ठक adj. auf die Ohren Sorgfalt verwendend P. 5, 2, 66, Sch.
 श्वोष्ठकार्क (von श्वोष्ठ + कार्क) m. pl. N. eines fabelhaften Volkes, bei
 dem Lippen und Ohren zusammenstossen, VP. 187, N. 22.
 श्वोष्ठकोप und श्वोष्ठप्रकोप (श्वो + को + प्र) m. Lippenkrankheit

Suçr. 1, 302, 11. 2, 123, 7, 19.

श्वोष्ठजाह्नु (श्वो + जाह्नु) n. Ohrwurzel P. 5, 2, 24.

श्वोष्ठपुष्प (श्वो + पुष्प) n. Name einer Pflanze, *Pentaptera tomentosa*
Roxb. (बन्धूपुष्प), RÁGAN. im ÇKD.

श्वोष्ठप्रकोप s. u. श्वोष्ठकोप.

श्वोष्ठरोग (श्वो + रोग) m. Lippenkrankheit ÇKD. WILS. — Vgl. श्वो-
 ष्ठकोप.श्वोष्ठोपमफला (श्वो - उपमा + फल) f. mit Lippengleichen Früchten,
 N. einer Pflanze (s. श्वोष्ठ 2), GATĀDH. im ÇKD.श्वोष्ठ (von श्वोष्ठ) adj. an den Lippen befindlich, zu denselben gehörig,
 ihnen zuträglich P. 4, 3, 55, Sch. 5, 1, 6, Sch. श्वोष्ठाः नुक्रोटाः Suçr. 1,
 93, 6. labial heissen die Laute उ, ऊ, श्वा, प, फ, ब, म, व und
 der Upadhamantja RV. Prät. 1, 10. AV. Prät. 1, 25. VS. Prät. 8, 38.
 ÇÄNN. Ç. 1, 2, 5. P. 7, 1, 102. Vop. 1, 4, 8, 104.

श्वोज्ञ (2. श्वा 2, e + उज्ञ) adj. etwas warm, lau P. 1, 1, 14, Sch.

श्वोहृष्ट (von 2. उहृष्ट) m. Andacht (?): श्वा वौ रानायै वृत्तीय द्वागे-
 र्हैणा तायो न जित्रिः RV. 1, 180, 5. सृथामा तु श्वोहृष्टः 4, 10, 1. श्वचीषमा-
 पाद्धिग्रवृ श्वोहृष्टिर्ण 1, 61, 1.श्वोहृष्टब्रह्मन् m. viell. ein Brahman der Geltung nach, ein wirklicher
 Brahman: श्वोहृष्टं लृं वि जङ्गवृयाभिरोहन्वसाणो वि धृत्यु ले RV. 10,
 71, 8. NIR. 13, 13.

श्वोहृष्टल m. N. pr. eines Mannes PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 57, 23.

श्वोहृष्टस (von 2. उहृष्ट) n. Begriff, Geltung: न ये देवासु श्वोहृष्टाः न मर्ती
 प्रयत्नसाच्च श्वोहृष्टाः न पृत्राः: die eigentlich weder Götter noch Sterbliche
 sind RV. 6, 67, 9.

श्वोहृष्टान s. u. 2. उहृष्ट.